

February 14, 2025

To,
BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street
Mumbai – 400001
Scrip Code: 532687

To,
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza
Bandra Kurla Complex
Bandra East, Mumbai – 400051
Symbol: REPRO

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024, pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

The Board of Directors at its meeting held on February 12, 2025 has inter alia, approved the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024. As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) the said financial results were published in the following newspapers on February 14, 2025.

1. Business Standard (English – All Editions)
2. Aapla Mahanagar (Marathi)

A copy of the newspaper clippings are attached herewith. These are also being made available on the website of the Company at www.reproindia ltd.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Repro India Limited

Almina Shaikh
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

SEPC Limited
 Regd Office : 3rd Floor, Boscon Futura SV, Door No.10/1, Venkatnarayana Road, T Nagar, Chennai -600017 | Website: www.sepc.in | CIN : L74210TN2000PLC045167

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

The Board of Directors of the Company at its meeting held on Thursday, February 13, 2025, approved the unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024.

The unaudited financial results along with the Limited Review Report have been posted on the Company's website at <https://www.sepc.in/investors-financial-results.aspx> and can be accessed by scanning the QR code.

Place : Chennai
Date : February 13, 2025

For SEPC Limited
N K Suryanarayanan
Managing Director & CEO

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

ipca Ipca Laboratories Limited
 Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067
 CIN : L24239MH1949PLC007837
 Tel: +91 22 6647 4444, E-mail : investors@ipca.com Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024
 (₹ Crores)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine Months Ended		Year Ended
		Dec 31, 2024 Unaudited	Sept 30, 2024 Unaudited	Dec 31, 2023 Unaudited	Dec 31, 2024 Unaudited	Dec 31, 2023 Unaudited	March 31, 2024 Audited
1	Total Income from operations	2,245.37	2,354.90	2,052.85	6,692.90	5,672.01	7,705.04
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	367.92	344.83	220.43	1,003.14	737.10	950.42
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	367.92	344.83	288.89	1,003.14	766.07	842.67
4	Net Profit / (Loss) for the period after tax, after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	248.14	229.48	179.88	669.86	487.76	547.35
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	263.72	240.87	222.03	704.11	520.62	513.47
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	-	-	6,306.82
8	Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):						
	Basic / Diluted (Before exceptional items) (₹)	9.78	9.05	4.39	26.40	18.08	25.82
	Basic / Diluted (After exceptional items) (₹)	9.78	9.05	7.09	26.40	19.23	21.57

Notes :

- The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).
- Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine Months Ended		Year Ended
		Dec 31, 2024 Unaudited	Sept 30, 2024 Unaudited	Dec 31, 2023 Unaudited	Dec 31, 2024 Unaudited	Dec 31, 2023 Unaudited	March 31, 2024 Audited
1	Total Income from operations	1,662.68	1,810.94	1,506.82	5,039.48	4,655.82	6,166.46
2	Profit before Tax	355.52	339.21	200.15	982.62	694.86	822.16
3	Profit after Tax	267.56	244.12	136.94	715.81	465.65	530.41

By Order of the Board
For Ipca Laboratories Limited
Premchand Godha
Executive Chairman
 (DIN 00012691)

Place : Mumbai,
Date : February 13, 2025

Rama PHOSPHATES LIMITED
 An ISO 9001 :2015 Company
 Regd. Office: 51/52, Free Press House, Nariman Point, Mumbai-400 021
 Tel.No.: 022-2283 3355/6154 5100; Fax: 022-22049946; Email: compliance@ramaphosphates.com; Website: www.ramaphosphates.com; Corporate Identification No.: L24110MH1984PLC033917

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2024
 (₹ in Lacs)

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
Total Income from operations (net)	17,982.50	20,980.80	11,622.61	54,348.23	41,746.71	60,417.73
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	507.35	537.13	(3,752.10)	1,205.16	(3,630.96)	(4,121.06)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	507.35	537.13	(3,752.10)	1,205.16	(3,630.96)	(4,121.06)
Net Profit / (Loss) for the period after Tax, Exceptional and/or Extra ordinary items	366.01	308.40	(2,974.41)	842.27	(2,874.19)	(3,106.71)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	366.27	306.17	(2,973.05)	1,359.36	(2,876.63)	4,558.29
Equity Share Capital	1,767.43	1,767.43	1,767.43	1,767.43	1,767.43	1,767.43
Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	25,845.48	25,845.48	29,133.06	25,845.48	29,133.06	25,845.48
	(As on 31.12.2024)	(As on 30.09.2024)	(As on 31.12.2023)	(As on 31.12.2024)	(As on 31.12.2023)	(As on 31.03.2024)
Earning Per Share (before extraordinary items) of ₹ 10/- each						
Basic - ₹	1.03	0.87	(8.41)	2.38	(8.12)	(8.78)
Diluted - ₹	1.03	0.87	(8.41)	2.38	(8.12)	(8.78)
Earning Per Share (after extraordinary items) of ₹ 10/- each						
Basic - ₹	1.03	0.87	(8.41)	2.38	(8.12)	(8.78)
Diluted - ₹	1.03	0.87	(8.41)	2.38	(8.12)	(8.78)

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and were taken on the record by the Board at their Board meeting held on 13th February, 2025. The Statutory Auditor has carried out a Limited Review of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024.
- The Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind As) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and the other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulation 2015. The Quarterly financial results in the detailed format are available on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the company's website www.ramaphosphates.com.
- During the quarter, on 13th November 2024, the Board of Directors of the Company approved the Sub-division /Split of Existing Equity Shares having a face value of Rs. 10/- (Rupees Ten only) each fully paid-up into such number of equity shares having Face Value of Rs. 5/- (Rupees Five only) each fully paid-up. Subsequent to the quarter end, post approval of shareholders through postal ballot, the Company has completed the sub-division /split of its shares and the new split value / price per share has become effective on the both exchange (BSE & NSE) with effect from 7th February, 2025. Hence, as prescribed under IND AS, the Company has presented basic and diluted earnings per share on the basis of new number of share for the current as well as previous periods.
- Figures of the previous quarter/period have been regrouped/rearranged, where ever necessary to make them comparable.
- The above results can also be accessed by scanning the QR Code.

By Order of the Board
For Rama Phosphates Ltd.
H. D. Ramsinghani
Chairman & Managing Director
 DIN : 00035416

Place : Mumbai
Date : 13th February, 2025

A2Z INFRA ENGINEERING LTD.
 CIN: L74999HR2002PLC034805
 Registered Office: O-116, 1st Floor, DLF Shopping Mall, Arjun Marg, DLF Phase 1, Gurugram-122002, (Haryana)
 Corporate Office: Ground Floor, Plot No. 58, Sector-44, Gurugram-122003, Haryana
 E-mail: investor.relations@a2zemail.com, Website: www.a2zgroup.co.in, Tel.: 0124-4723383

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024
 (Amount in Rs. Lakhs)

S. No	Particulars	Standalone						Consolidated						
		Quarter Ended			Nine months period ended			Quarter Ended			Nine months period ended			Year Ended
		December 31, 2024 Unaudited	September 30, 2024 Unaudited	December 31, 2023 Unaudited	December 31, 2024 Unaudited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2024 Audited	December 31, 2024 Unaudited	September 30, 2024 Unaudited	December 31, 2023 Unaudited	December 31, 2024 Unaudited	September 30, 2023 Unaudited	March 31, 2024 Audited	
1	Total Income from Operations	949.43	1,014.88	1,961.15	3,595.30	5,792.16	8,599.77	8,455.90	7,840.96	9,445.47	24,561.16	29,051.55	38,848.80	
2	Profit/(loss) before exceptional items and tax	33.01 (139.36)	(2,152.26)	(105.16)	(1,848.98)	(3,941.57)	(124.41)	(213.49)	(2,116.65)	(222.06)	(3,987.30)	(6,222.66)		
3	Profit/(Loss) before tax	33.01 (2,186.67)	(55.39)	(2,152.47)	(875.72)	(855.96)	(124.41)	282.30	(19.78)	273.73	(336.40)	(459.42)		
4	Profit/(loss) for the period/year	33.01 (2,296.21)	(55.39)	(2,262.36)	(884.42)	(871.27)	(92.89)	134.05	(184.57)	(23.15)	(690.14)	(736.48)		
5	Total Comprehensive income for the period/year	33.01 (2,296.21)	(55.39)	(2,262.36)	(884.42)	(896.58)	(92.89)	134.05	(184.57)	(23.15)	(690.14)	(863.91)		
6	Equity share capital (Paid-up) Face value of the share - Rs 10/- each	17,611.99	17,611.99	17,611.99	17,611.99	17,611.99	17,611.99	17,611.99	17,611.99	17,611.99	17,611.99	17,611.99		
7	Profit/(loss) per share: (of Rs. 10 each)													
	(a) Basic earnings per share	0.02 (1.30)	(0.03)	(1.28)	(0.50)	(0.49)	(0.03)	0.31	(0.08)	0.28	(0.25)	(0.32)		
	(b) Diluted earnings per share	0.02 (1.30)	(0.03)	(1.28)	(0.50)	(0.49)	(0.03)	0.31	(0.08)	0.28	(0.25)	(0.32)		

Notes:

- The above Standalone and Consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and on their recommendation have been approved by the Board of Directors at its meeting held on February 12, 2025. Basic and Diluted Earnings Per Share is not annualized for the quarters ended December 31, 2024, September 30, 2024 and December 31, 2023 and nine months ended December 31, 2024 and December 31, 2023.
- The above is an extract of detailed format of financial results (Standalone and Consolidated) filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the quarterly and nine months ended December 31, 2024 financial results are available on Company's website at www.a2zgroup.co.in and also be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and www.nseindia.com. The same can also be accessed by scanning the given QR Code.

For and on behalf of A2Z Infra Engineering Limited
Sd/-
Amit Mittal
Managing Director & CEO
 DIN 00058944

Place: Gurugram
Date: February 12, 2025

SBI
 Project Finance & Structuring SBU, Corporate Centre, Mafatal Centre, Fourth Floor, Nariman Point, Mumbai - 400021
 E-mail - dgm.cmcpsfbsbi@sbi.co.in, Website: <https://bank.sbi/>, <https://www.sbi.co.in>

NOTICE INVITING TENDER

RFP No.: PF&S SBU/2024-25/01 Dated: 14.02.2025

Bids are invited by State Bank of India from eligible bidders for Empanelment of Consultant for Designing, Developing & Implementing a Comprehensive Framework for Establishing a Centre of Excellence (CoE) for Financing Emerging Sectors by Integrating Global Best Practices, Addressing Regulatory, Technical & Operational Challenges, Building a Knowledge Repository and Providing Continuous Training. For details, please visit Procurement News at <https://bank.sbi/>, <https://www.sbi.co.in>, <https://etender.sbi/>.

Commencement of download of RFP: From 14.02.2025 at 15:00hrs
 Last date and time for submission of bids: 15.03.2025 up to 15:00hrs

Place: Mumbai
Date: 14.02.2025

Deputy General Manager (CMC)
Project Finance & Structuring SBU

REPRO INDIA LIMITED
 CIN: L22200MH1993PLC071431 Reg. Office: 11th Floor, Sun Paradise Business Plaza, 5th Wing, Senapati Bagat Marg, Lower Parei, Mumbai - 400 013, India. Phone: 022-71914000
 TO EFFECTIVE DISSEMINATION: Fax: 022-71914001 • Email: investor@reproindia.com • Website: www.reproindia.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024
 Rs. In Lakhs (Except for per share data)

Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Quarter Ended 31-12-2024	Quarter Ended 30-09-2024	Quarter Ended 31-12-2023	Nine Months Ended 31-12-2024	Nine Months Ended 31-12-2023	Year Ended 31-03-2024
Total Income	12,641	10,618	11,598	34,541	35,363	48,161
Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary item)	119	(445)	404	(312)	910	1,447
Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary item)	119	(445)	404	(312)	910	1,447
Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary item)	119	(445)	404	(313)	902	1,210
Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	116	(447)	408	(321)	920	1,201
Equity share capital (Face value of Rs. 10 each)	1,432	1,430	1,430	1,432	1,430	1,430
Earnings Per Share (not annualised):						
- Basic	0.83	(3.12)	2.83	(2.19)	6.61	8.77
- Diluted	0.83	(3.12)	2.79	(2.19)	6.53	8.66

Notes:

The above is an extract of the detailed format of quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website at www.reproindia.com

Place : Mumbai
Date : February 12, 2025

For Repro India Limited
Mukesh Dhruve
Director

